INTELLIVATE CAPITAL VENTURES LIMITED CIN: L27200MH1982PLC028715 Registered Office: 120, SV Road, Reporters Bungalow Near Shopper's Stop Opp. Bata, Ground Floor, Andheri West, Mumbai-400058 Corporate Office: 303-304, 3rd Floor, Vipul Agora Mall, MG Road, Sector-28, Gurugram, Haryana-122002 Phone No: 91- 8750131314 Website: www.intellivatecapitalventures.in; E-mail: amfinecompliance@gmail.com

Ref No. : ICVL/BSE/2023-24

Dated- 05th March, 2024

The Secretary BSE Limited 1st Floor, New Trading Wing, Rotunda Building PhirozeJeejeebhoy Towers, Dalal Street, Fort Mumbai-400001

Security Code No.: 506134

Ref: Regulations 30 and 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015

Sub: Newspaper Advertisement- Notice of Postal Ballot

Dear Sir/Madam,

Further to our letter dated March 04, 2024, with regard to notice of Postal Ballot of the Company and in compliance with Regulations 30 and 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper advertisements published today i.e. March 05, 2024, in newspapers namely Active Times (English) and Mumbai Lakshdeep (Marathi), confirming dispatch of notice of Postal Ballot and providing other information, pursuant to the provisions of Sections 108 and 110 of the Companies Act, 2013 and the rules made thereunder.

The aforesaid Newspaper Publications are also uploaded on Company's website.

We request to take the above information on your records.

Thanking you. Yours faithfully For Intellivate Capital Ventures Limited

Narendra Sharma Company Secretary & Compliance Officer Membership No.: A30675

Enclosed: A/a

ACTIVE TIMES

Tuesday 5 March 2024 PUBLIC NOTICE PUBLIC NOTICE PUBLIC NOTICE NOTICE is hereby given to state that I am investigating the title in respect of the proper mentioned in the Schedule hereunder, which my Client viz. Rasik Valji Boricha, otice is hereby given that the properties described in the schedule written hereund **Read Daily** Notice is hereby given that Shop No.2, are acquired, absolute owner & well Possessed By, Musab Anis Dolare, who Ground Floor, of Shree Ganesh Bhavar ntending to purchase from the Developer viz. M/s. Sparkle Earth Developer, a So Represented To My Client **Shagaf Shanawaz Karel**, that the said land is free from Proprietary Concern of Mr. Vijay Rasikbhai Palan. Any persons having any claim, right, title or interest in respect of the property mentior percumbrances and doubts and having clean, clear and marktable title. Thus any person having any interest or claim by way of as Agreement to Sale, Sale Deed Co-Op. Housing Society Ltd., at Cabir **Active Times** Cross Road, Narmada Nagar, Bhavande above by way of sale, mortgage, charge, lien, gift, lease use, trust, possession Mortgage, Lease, Pawn, Lien, Gift, Possession, in respect of the said properties (East), Dist. Thane - 401105, was in the known in writing to the undersigned at his office at Advocate Nevil Chheda, c/o. Chheda & Associates, Shop No.7 & 8, Ground Floor, Madhur CHSL., T.P.S. 55 and 56 Road should satisfy the undersigned together with the documents in support thereof, within a period of 7 (Seven) days from the publication of this notice, failing which my clients shall proceed further and then no such claims shall be entertain and/or if there exist name of Shri Murlidhar Rampyare Yadav But Shri Murlidhar Rampyare Yadav ear Veer Savarkar Garden. Nana Palkar Smruti Samiti Marg. Borivali (West). Mumb any such a claim, the same shall be deemed and presumed to have been knowingly expired on 22/05/2022, and as his only 400 092, within 15 (Firthern) days from the date hereof along with the certified copies the supporting Deeds and/or documents, failing the investigation for under mentione nd intentionally waived or abandoned. neirs and legal representatives Shr TENDER NOTICE **PROPERTY DESCRIPTION** Harishchandra Murlidhar Yadav & Shri Repairs, Restorations, Painting and Flooring work of remises will conclude without taking into consideration such claims or objections whic Survey No.276/3, City Survey No.3427, adm.area 6322.7 Sq. Meters, Assessmen Rs.2.62/-, at Village Kalyan, Taluka Kalyan, District Thane. are deemed to have been waived and abandoned and for which neither my clients more me shall be responsible. Please take notice that the answers/claims given by publ RAJHANS DREAMS CHSL, Deepchand Murlidhar Yadav, have Stella - Barampur, Vasai (W), Dist. - Palghar, Pin - 401202 applied to the society for transfer of the ADV. POOJA SUDHAKAR PRABHALE otice shall not be considered. Invites sealed tenders from experienced Civil Contractors. Working with governmen said Shop and the said Shares on their THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: All that Commercial Premise on Ownership basis being Unit No.8, admeasuring 623 Sq. Ft. Rera Carpet Area on the Ground Floor, along With One Car Parking Space in Resi : A-4, 602, Pine Wood CHS, Sarvodaya Nagar, Chikhloli, Ambernath West 421501 departments or other reputed private organization for Repairs & Restoration works. names. Any person/s having any claims can object in writing together with Date of Issue of Tender Last date of Date & Time of Cost of tender Tende the building known as "Sparkle's Mitali Business Center" situated at Manchubha Road, Malad East, Mumbai - 400097, lying and being on a piece and parcel of land bearing C.T.S.No.239, 239/1 to 15 admeasuring about 1396 sq. Mtrs. (old plot of land documentary evidence at A/104, New Description Document receipt of opening of Cash Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) Shree Siddhivinayak CHS Ltd., Station tender (Non refundable) tender From То District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane) External / interna Road, Bhayander (W), Dist. Thane No.71 and old Survey No.193, Hissa No. 1 of Malad - Town planning Scheme No. 1 of Village Malad East, Taluka Borivali within Mumbai Suburban District. The Uni mentioned herein is facing the Manchubhai Road. The plot is bounded as follows: & Office of the Competent Authority 08.03.2024 08.03.2024 Rs. 3000/-Repairs / Painting 05.03.2024 07.03.2024 401101, within 14 days from the date o under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 After 7.30 pm Upto 5.00 pm and other this notice failing which it shall be First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 On or towards the EAST by: Municipal No. Nala. On or towards the WEST by: Manchubhai Road. On or towards the NORTH by: Municipal No. Nala. niscellaneous work assumed that no any person/s has any E-mail:- ddr.tna@gmail.com Tel: 022-2533 1486 2) Concreting & claims on the said Shop and the said 08 03 2024 No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/1253/2024 Date :- 04/03/202 Chequered flooring 05.03.2024 07.03.2024 08 03 2024 Rs. 1000/-Shares and society will accept the On or towards the SOUTH by: Dr. Suchak Hospital. Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the work over under Upto 5.00 pm After 7.30 pm Sd/- Mr. Nevil P. Chhed Place: Mumbai application of which please take a note. round gas Pipe line Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Advocate High Court ate: 05/03/2024 Sd/-Application No. 174 of 2024. The tender document containing detailed terms & condition along with BOQ can be obtained PUNIT SUNIL GARODIA from Society Office from 11 AM to 5 PM on payment (Non Refundable) in form of Cash only Contact Person :- Shri Sandesh Patil (Manager) -9890043020 Applicant :- Shubhamraj Co-Operative Housing Society Ltd. PRITHVI PREMIUM PARK CO-OP. HOUSING SOCIETY LTD. (Advocate, High Court, Mumbai) Add : Smashan Road, Navghar Village, Bhayander (E.), Tal. & Dist. Thane Place : Bhayander Date : 05.03.2024 Add :- Village Bolinj, Premium Park, Virar (W.), Tal. Vasai, Dist. Palghar-401303 401105 Versus **DEEMED CONVEYANCE NOTICE** Opponents :- 1. M/s. Shree Sainath Construction Co., 2. Shri. Ashol CHOLAMANDALAM INVESTMENT AND FINANCE COMPANY LIMITED Corporate Office:- "CHOLA CREST", C 54 & 55, Super B-4, Thiru Vi Ka Industrial Estate, Guindy, Chennai-600032. Notice is hereby given that the above Society has applied Janardan Patil, 3. The Estate Investment Co. Pvt. Ltd. Take the notice \$} to this office for declaration of Deemed Conveyance of the that as per below details those, whose interests have been vested in the said following properties. The next hearing is kept on 20/03/2024 at 2:00 PM. Branch Office: Unit No.203, Lotus IT Park, Road No.16, Wagle Estate, Thane West, Maharashtra-400604. roperty may submit their say at the time of hearing at the venue mentione Enter a better lij bove. Failure to submit any say shall be presumed that nobody has any **DEMAND NOTICE UNDER SECTION 13[2] OF THE SECURITISATION & RECONSTRUCTION** M/s. Parikh Investment & Land Development Pvt. Ltd. bjection in this regard and further action will be taken accordingly. Th And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned **OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT 2002** earing in the above case has been fixed on 19/03/2024 at 12.30 p.m. Description of the Property - Mauje Navghar, Tal. & Dist. Thane below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken. Description of the property -You, the under mentioned Borrower / Mortgagor is hereby informed that the company has initiated proceedings against you under the Securitization and Survey No./CTS No. Hissa No. Area Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and that the Notice under 13 (2) of the Act sent to you by Registered Post Ack. Due for Borrower/s has been returned undelivered. Hence, you are hereby called upon to take notice and pay the outstanding loan amount men-Old Survey No. 90 810.00 Sq. Mtr. Village Bolinj, Tal. Vasai, Dist. Palghar tioned against the said account with interest accruing there from within 60 days from the date of this publication, failing which the company will proceed New Survey No. 3 Sd/against you by exercising its right under Sub-Sec (4) of Section 13 of the Act by enforcing the below mentioned security to realize its dues with interests Survey No. Hissa No. Area and costs. It is needles to mention that this notice is addressed to you without prejudice to any other remedy available to the company. (Dr. Kishor Mande) SEAL Old Survey No. 418 C. 1 Pt. 3533.94 Sq. Mtrs. **District Deputy Registrar** Date of Demand Notice Loan Account No. & Name and Address of the Borrower/s New Survey No. 418 Co.Operative Societies, Thane & Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963. Loan Amount(s) Loan Account No.: HE01BLP00000010103 & HE01BLP00000020097 :- 1. & Amount Outstanding No. Office : Administrative Building-A Sd/-Amarjit Kaur Opinder Singh Sehgal (Applicant), 2. Gurmeetsingh Sehgal Rs.1,00,00,000/-19-02-2024 & Rs.1,24,24,561/- as on (Shirish Kulkarni) 206, 2nd Floor, Kolgaon, Co-Applicant), both are at: Flat No.1201, 12th Floor, Lotus Building, Marve SEAL 07-02-2024 together with further interest at & Palghar-Boisar Road, Tal. & Dist. **Competent Authority & District** Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) Road, Malwani Church, Malad West, Mumbai, Maharashtra-400095. 1. Resham District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority Rs.25,00,000/contractual rate of interest thereon. Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar Palghar. Date : 04/03/2024 Punjab Jeet Caterers (Co-Applicant), 2. Opindersingh Inderjitsingh Sehgal Co-Applicant), both are at: Flat No.1201, Lotus Blg, Marve Road Malwani Church Malad West, Mumbai, Maharashtra-400095. Resham Punjab under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 **PUBLIC NOTICE** Jeet Caterers (Co-Applicant), Room No.3, Ganesh Nagar, Naushad Gali, Charkop, Kandivali West, Mumbai, Maharashtra-400067. First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 SCHEDULE OF PROPERTY:- Flat No.1201 On the 12th Floor, in the Building known as Lotus constructed on the Land Bearing Survey Notice is hereby given that as per information and Tel: 022-2533 1486 E-mail:- ddr.tna@gmail.com No.212/1&2. City Survey No.1363 To 1364 & 1369 To 1370 And City Survey No. 1373 To 1374 And 1378 To 1379 Of Village: Malwani, Malad documents given by my clients Mr. Sanjay Rajaram Patil & No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/1256/2024 Date :- 04/03/2024 Marve Road, Malad (W), Mumbai-400095, Taluka-Borivali & District: Mumbai Suburban Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Mrs. Deepali Sanjay Patil that they are the joint owners of Flat Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Loan Account No.: HE01ROB00000015865 & HE01ROB00000033020 :-No.18, in 'B' Wing, on 2nd Floor and the members of Sunetra 19-02-2024 & Rs.29,72,688/- as on 2. Rs.22,00,000/-Application No. 177 of 2024. 07-02-2024 together with further interest at Co-operative Housing Society Ltd., Pt. Deendaval Road . Jayram Vitthal Chavan (Applicant), 2. My Aim Household Products & Applicant :- Chirag Nagar No. 2 Co-Operative Housing Society Ltd. Add : Off. Janta Nagar Road, Near Poddar School, Shiv Sena Galli, Bhayande (W.), Tal. & Dist. Thane-401101 Co-Applicant), 3. Pritijayram Chauhan (Co-Applicant), 4. My Aim Household Rs 7 50 000/contractual rate of interest thereon. Near Samrat Hotel, Dombivli (West), Dist-Thane (hereinafter Product (Co-Applicant), <u>All are at:</u> Shop No.07, Deep Angan Apartment, Ambawadi,Tulinj Road, Vasai Nalasopara, East-401209. **1. My Aim Household Products (Co-Applicant), 2. Pritijayram Chauhan** referred to as "said flat"). The registration receipt bearing Versus Opponents :- 1. M/s. S. P. Construction Co., 2. Purushottam Shankarla No.P/261/1988 has misplaced in respect of registered Co-Applicant), Factory No.BD03/9, Bilalpada, Dongerpada, Nalasopara East, Thane, Maharashtra-401209. Patel Since Deceased through Legal Heirs, (i) Bharatkumar Purushottam Patel, (ii) Rajkumar Purushottam Patel, (iii) Bhavesh Purushottam Patel, 3. Chirag Nagar No. 1 Co-op. Hsg. Soc. Ltd. Take the notice that as per Agreement dated 28/10/1987 executed between M/s. Sujata SCHEDULE OF PROPERTY:- Shop No.07, On Ground Floor, in the Building known as Deep Angan & Society known as Deep Angan CHSL Construction Co. and Malladi Purushottam, Mallad constructed on Land Bearing S.No.41, H.No.5, situated at Ambawadi, Village-Tulinj, Tal.-Vasai, Dist. Palghar-401209. Jayalakshimi in respect of the said flat. The complaint is elow details those, whose interests have been vested in the said proper Loan Account No.: HE01CEU00000015267 :- 1. Shantilal Devji Dedhia 23-02-2024 & Rs.1,27,47,834/- as on Failure to submit their say at the time of hearing at the venue mentioned above Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the lodged by Mr. Sanjay Rajaram Patil to Vishnu Nagar Police Rs. (Applicant), 2. Manan Dhirajlal Dedhia (Co-Applicant), 3. Lata Dhirajlal Dedhia 08-01-2024 together with further interest at Station, Dombivli (West) and police station issued Missing 1,50,00,000/contractual rate of interest thereon. (Co-Applicant), 4. Kantilal Devji Dedhia (Co-Applicant), 5. Navinchandra Devji Certificate bearing No.266/2024 dated 29/02/2024. My pove case has been fixed on 19/03/2024 at 12.30 p.m Dedhia (Co-Applicant), 6. Dhirajlal Devji Dedhia (Co-Applicant), 7. Malti Shantilal Dedhia (Co-Applicant), 8. Ankit Shantilal Dedhia Description of the Property - Mauje Bhayander, Tal. & Dist. Thane clients intend to sell the said Flat to the prospective (Co-Applicant), All are at: 91/6, Mayuri Srimad Rajchandra Marg, Near Lions Garden, Ghatkopar East, Mumbai Maharashtra-400077. All are also at: Survey No./CTS No. CTS No. Hissa No. Area purchaser. Shop No.19, J Wing, Apmc Market 2, Plot No.2, Sector 19, Dana Bazar, Turbhe, Navi Mumbai, Thane, Maharashtra-400703. Shah Lalji Devji and Old Survey No. 06 New Survey No. 367 1432 1/A 615.38 Sq. Mtr. If any person / persons finds above mentioned original Co. (Co-Applicant), Shop No.19, J Wing, APMC Market 2, Plot No.2, Sector 19, Dana Bazar, Turbhe, Navi Mumbai, Thane, Maharashtra-400703. document and / or have any type of right such as Lien Sd/-SCHEDULE OF PROPERTY .- Shop-Cum-Godown No 19, Block No.J, On Ground Floor And Mezanine Floor. Adm 167.80 Sq Mts Approx mortgage, maintenance, gift, sale / purchase or any type of (Dr. Kishor Mande) SEAL Bua, Dana Market, In The Building Known As Mumbai Agriculture Produce Market Committee, Mumbai, Constructed On Plot No 2. Sector 19 District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane & charge over the said flat, he/she/they shall inform the same in Out Of Gat No 796, Taluka Turbhe, Dist. Thane 400 703 writing along with necessary documentary proof within 15 Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963. Date: 05-03-2024, Place: Mumbai Sd/- Authorised Officer, Cholamandalam Investment And Finance Company Limited days of publication of this notice at below mentioned address. If any objection is not received, within given period CHOLAMANDALAM INVESTMENT AND FINANCE COMPANY LIMITED Corporate Office: "CHOLA CREST", C 54 & 55, Super B-4, Thiru Vi Ka Industrial Estate, Guindy, Chennai-600032. Branch Office: Cholamandalam Investment and Finance Company Limited, 2nd Floor, Lotus IT Park Office No.203, Road Number 16, Wagle Estate, Panch Pakhdi, Thane, Maharashtra-400604. Contact No: Mr. Panchal Nitinkumar, Mob.No. 9825438897, Mr. Tejas Mehta, Mr. Sanjay Rajaram Patil & Mrs. Deepali Sanjay Patil will enter into transaction of sell of the said flat with the hola prospective Purchaser and the objections received thereafter shall not be entertained. Enter a better life Mob. No. 9825356047, Mr. Amitkumar Shankar Detke, Mob.No. 8879778215 & Mr. Ravsaheb Anuse, Mob.No. 9834119898 Place - Dombivali (Beena M. Sansare) E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES Date - 04/03/2024 Advocate A/5, Sanyogita Society E-auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with pro viso to Rule 8(6) & 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower/Co-Borrower/Mortgagor(s) that the below described immovable properties mortgaged to the Secured Creditor, the Symbolic/Physical Possession of which has been taken by the Authorised Officer of Cholamandalam Pt. Deendayal Road, Anand Nagar, Dombivli (West), Dist-Thane. Investment and Finance Company Limited the same shall be referred hereinafter as Cholamandalam Investment and Finance Company Limited. The Secured Assets will be sold or "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis through E-Auction. It is hereby informed to General public that we are going to conduct public E-Auction through website https://chola-lap.procure247.com/ INTELLIVATE CAPITAL VENTURES LIMITED CIN: L27200MH1982PLC028715 Date & Reserve Price E-Auction Date and Time S. Account No. and Name of Borrower, **Descriptions of the Property/Properties** Notice Period/ Registered Office: 120, SV Road, Reporters Bungalow Near Shopper's Stop Opp. Bata, Ground Floor, Earnest Money No Co-borrower, Mortgagors Amount EMD Submission Possession Andheri West, Mumbai-400058 India Item 1: Office No.101 and 102, on the 1st Floor, as per Deposit Last Date Loan Account No's: X0HETNE00002864676 1 Type or Vinul Agora Mall, MG Road, Sector-28, Gurugram, Hanvana-122002

Corporate Office: 303-304, 3rd Floor, Vipul Agora Mall, MG Road, Sector-28, Gurugram, Haryana-122002	and HE02TNE00000006112 Demand Adm-92 Sq.Mts. Carpet Area, In The Building Bid Increment	Inspection Date Type		
Phone No: 91- 8750131314 Website: www.intellivatecapitalventures.in; E-mail:amfinecompliance@gmail.com	1. Deepak Satish Ghanshani, 2. Kanchan D Notice known as "Sai Deep" situated at Siddharth Nagar Amount	08-04-2024		
NOTICE OF POSTAL BALLOT	Ghanshani, Both al: A32 Sunita CHS, Opp Bearing CTS Nos 457 458 459 460 461 462	at 11:00 am		
Notice is hereby given to members of Intellivate Capital Ventures Limited (the Company) pursuant to Section	Nakhwa School, Kopari Colony, Thane East, Thane-400603. 1. Deepak Satish Ghanshani, 2.	- to 1:00 PM		
108 and Section 110 of the Companies Act, 2013 (the "Act") read with Rule 20 and 22 of the Companies	Kanchan D Ghanshani, 3, Cannon Pay Bhaii 44 op paga	(with unlimited 30 DAYS/		
(Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time ("Rules"), Regulation 44 of the	Snacks Corner, All at (1): Shop No. 03, Ground Rs	extension of SYMBOLIC		
Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015	Floor, Sai Deep Building, Majiwada Village, Ihane 2,28,45,214/- Door situated At Siddharth Naga Constructed On	5 min each) POSSESSION		
("Listing Regulations"), Secretarial Standards on General Meeting issued by the Institute of Company	as on Land Adm 272 07 Sq Mtrs Bearing CTS Nos 457 RS.4,80,000/-	- 07-04-2024		
Secretaries of India (SS-2), as amended and in accordance with the guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs ('MCA') for holding general meeting/conducting postal ballot process through e-voting vide	Thane West-400601. 1. Cannon Pav Bhaji 08-02-2023 458, 459, 460, 461, 462, 463, 464, 465 at Village Rs.50,000/-	(Up to 5.30 P.M.)		
General Circular Nos. 14/2020 dated 8 th April, 2020, 17/2020 dated 13 th April, 2020 and the latest one being	Snacks Corner, Shop No 5 Grd Floor Thakur Majiwada , Taluka & District Thane - 400601.	As per appointment		
General Circular No. 9/2023 dated 25th September, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA	Niwas Gokhale Road, Thane, Thane-400601. ENCUMBRANCES/LIABILITIES KNOWN TO CIFCL: NOT KNOW			
Circulars) and any other applicable law, rules and regulations (including any statutory modification(s) or	2 Loan Account No's: X0HETNE00003226100 & All that Piece and Parcel of HE02TNE00000004298 Premises Bearing Shop No.6	08-04-2024		
re-enactment(s) thereof, for the time being in force and as amended from time to time), that the Special Resolution as set out in this Notice is proposed for consideration by the Members of the Company for passing		at 11:00 am		
by means of Postal Ballot by voting through electronic means only.	Kirtesh Joshi (Co-Applicant). Both are at: Plot No.111. Data Mandir Admeasuring 29.152 Sq.Mtr.			
Resolution Details	Road, Sector - 31A, Vashi Gaon, Thane, Maharashtra-400703, 1. Carpet Area (Which Is Rs.47.10.000/-	to 1:00 PM		
No.	Kirtesh Ramesh Joshi Ramesh Joshi (Applicant), 2. Reena Kirtesh Joshi (Co-Applicant) Both are at: Elat No 05, H No 0506-0019, Vashi Rs.4,71,000/-	(with unlimited 30 DAYS/		
1. TO APPROVE THE CHANGE OF NAME OF THE COMPANY AND CONSEQUENT	Josin (Co-Applicant), Bour are at. Flat No.05 (Fi.No.0500-0019, Vasin) Reing 34 982 Sg Mtr Built-Un	extension of SYMBOLIC		
AMENDMENT IN MEMORANDUM AND ARTICLES OF ASSOCIATION OF THE COMPANY	Joshi Ramesh Joshi (Annlicant) - Abhishek Dairy Sweet And as on Area in the Building to be	5 min each) POSSESSION		
2. TO CONSIDER AND APPROVE APPOINTMENT OF MR. SAURABH GUPTA (DIN: 07207376)	Farsan (Co-Applicant), 3. Reena Kirtesh Joshi (Co-Applicant), All 04-03-2023			
AS AN INDEPENDENT DIRECTOR OF THE COMPANY	are at: Shop No.06, Ground Floor, Adinath Arpan, Plot No.94, Near	07-04-2024		
3. TO CONSIDER AND APPROVE APPOINTMENT OF MR. RITESH KALRA (DIN: 07387831) AS	Adinath Homes & Osn Park,Sector 21, Ulwe, Navi Mumbai, Thane, Maharashtra-400703. Abhishek Dairy Sweet And Farsan (Co-	(Up to 5.30 P.M.)		
AN INDEPENDENT DIRECTOR OF THE COMPANY	Applicant), Shop No.01, Mauli Krupa Bldg, Plot 111, Datta Mandir ENCUMBRANCES/LIABILITIES KNOWN TO	As per appointment		
In compliance with the MCA Circulars, the Company has completed the dispatch of the Postal Ballot Notice,	Road, Sector-31A, Vashi Gaon, Navi Mumbai, Maharashtra-400703. CIFCL: NOT KNOWN	As per appointment		
by electronic means only, on March 04th, 2024 to those members of the Company whose names appeared in the Register of Members/List of Beneficial Owners as maintained by the Company/ Depositories, respectively,	3 Loan Account No's: X0HEMAI00002249088 & Property being Commercial	08-04-2024		
as at close of business hours on Friday, March 01st, 2024 (the 'Cut-off date') and whose e-mail addresses are	HE02MAI0000005297 Tenement Shop No.76, 76A	at 11:00 am		
registered with the Company/ Depositories. The Postal Ballot Notice is available on the Company's website	1. Mahindra Dakalia, 2. Meenu M Dakalia, 401, Parijat North South The Building Known As Juhu Re 4 77 75 500/	to 1:00 PM		
at <u>www.intellivatecapitalventures.in</u> , websites of the Stock Exchanges i.e. BSE at <u>www.bseindia.com</u>	Road No.10 Near Pratiksha Banglow Vileparle W, Mumbai-400049.1. 11-05-2023, Supreme Shopping Centre			
respectively, and on the website of CDSL at <u>www.evotingindia.com</u> .	Mahindra Dakalia, 2. Meenu M Dakalia, 3. Shree Gangour Sweets, 4. Sanju Jain, 5. Rajendra Tilokchand Jain, Shop No.76, 76A and 4. OR 77 8377. Supreme Shopping Centre	(with unlimited 30 DAYS/		
Members whose names appeared on the Register of Members/ List of Beneficial Owners as on the Cut-off date are entitled to vote on the Resolutions as set forth in the Postal Ballot Notice. The voting rights of the	77B 2nd Eloor Jubu Supreme Shopping Centre CHSL Gulmobar 4,00,77,007/2 Centre Lipping disturbed at Rs 1 00 000/-	extension of SYMBOLIC		
members shall be reckoned in proportion to the paid-up equity shares held by them as on the Cut-off date.	Cross Road No.9, J.V.P.D, Juhu, Mumbai Maharashtra-400049. 1. 04-05-2023 Gulmohar Cross Road No. 9,	5 min each) POSSESSION		
A person who is not a member, as on the Cut-off date shall treat the Postal Ballot Notice for information purpose	Sanju Jain, 2. Rajendra Tilokchand Jain, Flat No.502, Juhu Jeevan J.V.P.D, Juhu, Mumbai	07-04-2024		
only.	Samarth Ramdas Marg Near Juhu Shopping Centre, Mumbai-400049. Maharashtra 400049.	(Up to 5.30 P.M.)		
In compliance with MCA circulars, the Company has provided only the remote e-voting facility to its Members,	Shree Gangour Sweets, Shop No.5, Juhu Shopping Centre Newcopper Chimni Gulmihar Cross Rd No.9, Mumbai-400049. ENCUMBRANCES/LIABILITIES KNOWN T CIFCL: NOT KNOWN	O As per appointment		
to enable them to cast their votes electronically instead of submitting the physical Postal Ballot form. The	4 Loan Account No's: X0HEMAI00003442832 &			
communication of the assent or dissent of the members would take place only through the remote a-voting system. For this purpose, the Company has entered into an agreement with CDSL for facilitating remote	HE02MAI00000007698	08-04-2024 at 11:00		
E-voting to enable the members to cast their votes electronically only.	1. Swapna Javorakash Kadam (Applicant), 2. Bhagyashri Wing, Building know as Raj Rs.1.32.30.000/	am to 1:00 PM (with		
The detailed procedure and instructions for remote E-voting are enumerated in the Postal Ballot Notice. Remote	Jayprakash Kadam (Co-Applicant), A 203, 2nd Floor, Meghdoot 23-11-2023, Heighting, Ravii Camp, Sion	unlimited extension of 30 DAYS/		
E-voting shall commence at 09:00a.m. (1ST) on Tuesday, March 5, 2024 and shall end at 05:00p.m. (1ST) on	Crist, Nr Saintyasang Manual Hain, Shanji Kaje Marg, Vie Parle og da og v	5 min each) SYMBOLIC		
Wednesday, April 3, 2024. The remote e- voting facility will be disabled for voting by CDSL upon expiry of the	(Admeasuring Rs.1,00,000/-			
aforesaid voting period.	No.06, Ram Janki Apartment, CTS No.750, Subhash Road Vile Parle 08-11-2023 420.23 Sq.Ft Ca)	07-04-2024		
M/s AASK & Associates LLP, Company Secretaries has been appointed as the Scrutinizer for the Postal Ballot.	(East), Mumbai-400057. Ashish Jayprakash Kadam (Co-Applicant) Elat No 703 B Wing Poopam Heights Opp Napa	(Up to 5.30 P.M.)		
The result of the Postal Ballot will be announced within two working days from the last date of voting and will be simultaneously displayed on the notice board of the Company at its Registered Office and Corporate Office.	(Co-Applicant), Flat No.703, B Wing Poonam Heights, Opp. Nana ENCUMBRANCES/LIABILITIES KNOWN T Nani Park 6253, Maharashtra-400104. CIFCL: NOT KNOWN CIFCL: NOT KNOWN <td>As per appointment</td>	As per appointment		
The results will also be uploaded on the website of the Company and will also be intimated BSE.		<u> </u>		
In case of any queries/grievances connected with voting by electronic means, you may contact Mr. Rakesh	X0HETNE00003296775 and Bc 41.05 944 cc admeasuring 22.75 Sg.Mtrs. Built up area	26-03-2024 at 11:00		
Dalvi, Sr. Manager, (CDSL,) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex,	HE02TNE00000005257. In the building known as "Sagar Rs.41,40,000/-	am to 1:00 PM (with		
Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to	1. Sunil Rampal Yadav, 2. Niradevi as 0104-05-2021 Apartment" constructed on land bearing	unlimited extension of		
helpdesk.evoting@cdslindia.com or call on toll free no. 1800 22 55 33.	Dindoshi Om Ganesh CHS, New Mhada	5 min each) PHYSICAL		
In case of any queries related to Postal Ballot Notice or in case any member whose name appears in the	Dindosni, Om Ganesh CHS, New Mhada, 07-12-2021 & No. 610/A/1/A1/3A to E, situated at Village: Rs.50,000/- 2/B, 401, Malad East, Malad East-400097. Rs.775,542/- Malad, Taluka Borivali & District Mumbai Rs.50,000/-	25-03-2024		
Register of Members/ List of Beneficial Owners as on the cut-off date, has not received the Postal Ballot Notice, he/she may write to <u>www.intellivatecapitalventures.in</u> .	3. Pawan Auto Parts , Shop No.2 Sagar	(Up to 5.30 P.M.)		
nersne may write to <u>www.intellivatecapitalventures.in</u> . By order of the Board of Directors	Apt., CTS No.610, A/3A, Pipari Pada, Malad East, Malad East-400097. (HE02TNE00000005257) ENCUMBRANCES/LIABILITIES KNOWN TO CIFCL: NOT KNOW	As per appointment		
For Intellivate Capital Ventures Limited				
•	The Air interested participants / bidders are requested to visit the website intrps.//enoral-ap.procurez+/.com/ & intrps.//enoral-analualant.com/news/addition-holices. For details, help,			
50/- 1				
- Narender Kumar Sharma	procedure and online training on e-auction, prospective bidders may contact - Mr. Muhammed Rahees - 8124000030, Ms. Procure247, karan@procure247.com Apurva Patel: 91061 96864 - apurva@procure247.com ; Alpesh Borisa - alpesh@procure247.com .			
Narender Kumar Sharma Company Secretary	 procedure and online training on e-auction, prospective bidders may contact - Mr. Muhammed Rahees - 8124000030, Ms. Procure247, karan@procure247.com Apurva Patel: 91061 96864 - apurva@procure247.com ; Alpesh Borisa - alpesh@procure247.com . For further details on terms and conditions please visit https://chola-lap.procure247.com / & https://cholamandalam.com/news/auction-n 	Contact Person: Karan Modi: 7016716557 - otices to take part in e-auction.		
Narender Kumar Sharma	 procedure and online training on e-auction, prospective bidders may contact - Mr. Muhammed Rahees - 8124000030, Ms. Procure247, karan@procure247.com Apurva Patel: 91061 96864 - apurva@procure247.com ; Alpesh Borisa - alpesh@procure247.com . For further details on terms and conditions please visit https://chola-lap.procure247.com & https://cholamandalam.com/news/auction-n THIS IS ALSO A STATUTORY 30 DAYS/15 DAYS SALE NOTICE UNDER RULE 8(6) & 9(1) OF SECURITY INTEREST (EN 	Contact Person: Karan Modi: 7016716557 - otices to take part in e-auction.		

म्ंबई लक्षदीप

रोज वाचा

दै. 'मुंबई लक्षदीप

CHANGE OF NAME

JOSHI

BHOSALE AS PER DOCUMENT.

KUMARI

PER DOCUMENT.

WE MR

DESHMUKH

SOHAB

SHOAIB

PER DOCUMENT.

HAVE

SAYEDUSMAN

SHABNAM

INZIMAM

FRANCIS

BEENA

BINAA

DOCUMENT.

AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM

NARAYAN TO MADHAVI MAHESH

HAVE CHANGED MY NAME FROM

SHARON VICTORIA FERNANDES

TO **Sharon Alton Barnes** As

NITIN

DESHMUKH AND MRS. INDRAYANI NITIN

DESHMUKH HAS CHANGED OUR

DESHMUKH AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM

ROM SAYED SAYEDSHABNAMBI

SHABNAMBI SAYED USMAN TO

HAVE CHANGED MY NAME FROM

NZIMAMUL HAQ SIRAJ UL HAQ

HAVE CHANGED MY NAME FROM

TO FRANCIS MANVEL LOPES

I HAVE CHANGED MY NAME FROM

JAYESH

MANOEL

JAYESH VORA AS PER

SHAIKH AS PER DOCUMENT.

SIRAJ

ANSARI AS PER DOCUMENT.

DAUGHTER NAME FROM ADITI NITIN

TO ADEETI NITIN

MUSTAFA SAYED TO

MUSTAFA MALBARI AS

CHANGED MY NAME

SAYED SAYED

ANSARI TO

VORA

LOPES

TO

MOHAMMED HASAN

KALPANA

PUNDLIK

डोंबिवली २७ गाव सर्व पक्षीय हक्क संघर्ष समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

झालेल्या समितीने शासनाकडे मंत्रालयात बैठक घेणे गरजेचे आहे. कारण २७ गावंतील

डोंबिवली, दि.४ : कडोंम नागरिकांच्या वाढीव कराचा प्रश्न पा अंतर्गत २७ गावामधील खुप रेंगाळत पडला आहे. आता तर मालमत्ताकर विषयी गठीत पालिका जप्तीची नोटीस बजावत आहे. तसेच अनधिकृत बांधकाम आपला अहवाल दिला आहे. चा प्रश्न व संत सावळाराम या अहवालसंबंधी ठोस निर्णय महाराज रन्मारक असे अनेक घेण्यासाठी लवकरात लवकर विषय मार्गी लागणे गरजेचे आहे. सध्या २७ गावंतील नागरिकांना मालमत्तेविषयी जप्तीची नोटीस

सूचना

'दै. मुंबई लक्षदीप' वृत्तपत्रातून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीमधील समाविष्ट सर्व बाबी तपासून पाहणे शक्य नाही. जाहिरातदाराकडून त्याच्या दाव्याची पूर्तता झाली नाही तर त्या परिणामाबद्दल 'दै. मुंबई लक्षदीप' वृत्त समूहाचे संचालक, संपादक, प्रकाशक हे जबाबदार राहणार नाहीत. कृपया वाचकांनी जाहिरातीत असलेल्या स्वरूपामध्ये कोणताही करार करण्यापूर्वी आवश्यक ती चौकशी करावी.

जाहीर सूचना


येथे सचना देण्यात येत आहे की. आम्ही. मे. अर्थ पलाझो. सेस इमारतीचे विकासक. संबंधित मालमत्ता सी.एस.क्र. १ए/३९ मलबारहिल कंबाला विभाग, इमारत क्र.२४, बाबुलनाथ रोड, वाळकेश्वर रोड, मुंबई - ४०० ००६ येथे स्थित आहे बेआरेंग सेस वार्ड क्र. डी-२६५८(२) आणि खाते क्र.डीएन्स१६०२४६००१,भगीरथी/रामा प्रसाद इमार म्हणून ज्ञात, डी-वॉर्ड, मुंबई. आमचे कार्यालय - १०१, आकृती आदित्य, ३६ नोशिर भरुचा मार्ग, ग्रँट रोड (पश्चिम) मुंबई - ४०० ००७ यांचे विशेषत: खाली दिलेल्या अनुसूचीमध्ये वर्णन केल्याप्रमाणे स्थावर मालमत्तेचा पुनर्विकास . तरण्याचा इरादा आहे. सध्या खालीलपैकी भाडेकरू/रहिवासी, भाडेकरू / रहिवासी डीसीआर ३३(७) अंतर्गत पनर्विकासाकरिता एम. बी. आर. ॲण्ड आर. बोर्डाने पात्र /अपात्र म्हणन प्रमाणित केले आहेत

अ. क्र.	भाडेकरू चे नाव	रहिवाशांचे नाव	मजला	खोली दूकान क्र.	निवासी/ अनिवासी
१.	कै.श्री.अमृतलाल जटशंकर पंड्या	सौ. प्रीती प्रीतम नगरकर आणि श्री.धनंजय प्रीतम नगरकर	तळ	१	निवासी
२.	श्रीमती कुसुम लक्ष्मीदास गांधी आणि २) श्री. रवि लक्ष्मीदास गांधी	१) श्रीमती कुसुम लक्ष्मीदास गांधी आणि २) श्री.रवि लक्ष्मीदास गांधी	तळ	२	निवासी
ર.	श्री. इंद्रवदन बी. मजमुंदार	स्थगित ठेवलेले	तळ	१-ए	निवासी
४.	सौ.नेहा हर्षल डाकले	सौ.नेहा हर्षल डाकले	तळ	२-ए	निवासी
બ.	स्थगित ठेवलेले	स्थगित ठेवलेले	तळ	৬/১	निवासी
૬.	स्थगित ठेवलेले	स्थगित ठेवलेले	तळ	आरयू/एससी	निवासी
હ.	श्री. ललित यशवंत कानूंगो. २) सौ. प्रिती दिपेश कानुंगो.	श्री.ललित यशवंत कानूनगो. २) सौ. प्रिती दिपेश कानुंगो.	१ला	ş	निवासी
८.	कै. हसमुख रतीलाल झवेरी आणि श्री. मनीष हसमुखलाल झवेरी	श्री. मनीष हसमुखलाल झवेरी आणि सौ. शिला मनीष झवेरी	१ला	x	निवासी
٩.	कै.श्री.भूपेंद्र जमनादास पांचोली	सौ.इला भूपेंद्र पांचोली	१ला	३-ए	निवासी
१०.	सौ.फखेरा तय्यब कोठारी	सौ.फखेरा तय्यब कोठारी	१ला	४-ए	निवासी
११.	दिवंगत कुमुदचंद्र इंद्रवदन मेहता आणि श्रीमती कै.प्रतिमाबेन इंद्रवदन मेहता उर्फ पुष्पाबेन आय. मेहता	श्रीमती ज्योती कुमुदचंद्र मेहता	२रा	ų	निवासी
१२.	श्री. महेंद्रकुमार ताराचंद मेहता आणि श्रीमती अरुणा महेंद्रकुमार मेहता	श्री. महेंद्रकुमार ताराचंद मेहता आणि श्रीमती अरुणा महेंद्रकुमार मेहता	श्य	Ę	निवासी
१३.	कै.अश्विन रमनिकलाल मोदी	श्रीमती स्मिता मोदी आणि कु. उर्वी मोदी	२रा	५-ए	निवासी
१४.	श्री.अशोक शंकरराव चव्हाण	श्री.अशोक शंकरराव चव्हाण	श्रा	६-ए	निवासी

सर्व व्यक्तिस पूर्वी भगीरथी/रामप्रसाद इमारत म्हणून ज्ञात आणि आता अर्थ पलाझो म्हणून ज्ञात वरील इमारतींमधील काणत्याही सदनिकांसह दकान/ऑफिस/खोल्या/फ्लॅटस किंवा त्याच्या कोणत्याही भागावर किंवा वरील मालमत्तेव विक्री, देवाणघेवाण, गहाँण, भेटवस्तू, ट्रस्ट वारसा, ताबा, आरामदायी भाडेकरू, भाडेपट्टी, धारणाधिकार, मूल्यांकन देखभाल किंवा अन्यथा या मार्गाने हर्क. शीर्षक, हितसंबंध किंवा मागणी असल्यास तथापि त्यांनी, १०१, आकृती आदित्य, ३६ नोशिर भरुचा मार्ग, ग्रॅंट रोड (पश्चिम), मुंबई - ४०० ००७ येथे १४ दिवसांनी आम्हाला लेखी कळवावे अशी विनंती आहे.

कसूर झाल्यास, आम्ही असे गृहीत धरू की असा कोणताही दावा किंवा मागणी बाकी नाही. उपरोक्त सदरप्रमाणे आम्हाला कळवलेले नसलेले कोणतेही हक्र, शीर्षक, हितसंबंध किंवा मागणी माफ केली गेली आहे, सोडली गेली आहे आणि त्याग केली गेली आहे असे मानले जाईल.

मालबारहिल कंबाला विभागातील कॅडस्ट्रल सर्व्हे क्रमांक १ए/३९५, मोजमाप क्षेत्र १३८५.४६ चौ.मी. मलबारहिल कंबाला विभाग, २४, बाबुलनाथ रोड, वळिकेश्वर रोड, मुंबई रे४००००६ वेथील सर्व भाग व खंड आणि वॉर्ड क्र.डी-२६५८(२) आणि एनसी क्र.डीएक्स१६०२४६००१०००० अंतर्गत नगरपालिका नियम आणि करांचे निर्धारक आणि जिल्हाधिकारी यांनी मूल्यांकन केले. आता **अर्थ पलाझो** डी-वॉर्ड, मुंबई म्हणून ज्ञात आज दिनांकित २७ फेब्रुवारी २०२४ रोजी.





अर्थ पलाझे सही/- भागीदा (भूपेश जैन)



पालिकेच्या माध्यमातून दिली जात असल्याने वातावरण दुषित होते आहे. तरी मुख्यमंत्री म्हणून आपण याबाबतीत योग्य तोडगा

PUBLIC NOTICE Notice is hereby given that the Share Certificate No. 7 for 5 fully paid of Share o Rs. 50 each bearing Distinctive nos. A31 to A35 (both inclusive) stands in the name of Mrs Indira Bhagwandas Ganatra, respect of Flat No A-101 issued by Shrot Apartment Co-Operative Housing Societ Ltd., situated at Sodawala Lane, S.V.F Road, Borivali West, Mumbai – 400 092 has been reported lost/ not traceable. Mrs Indira Bhagwandas Ganatramad application for issue of duplicate shar certificate. Any person/s having an objection or claim to issue a duplicate shar certificate, shall intimate to the undersigne in writing at his office 201, Navkar Girija Sadan, L.T. Road, Babhai Naka, Boriva (West), Mumbai 400 092, by Registered A.D. within 14 (Fourteen) date of the

publication of notice, failing which, it will be presumed that no person/s have any such claim or objection for issuance duplicate Share Certificates. Date: 05/03/2024 Place: Mumbai Sd/ MR. NILESH C. PARMAR Advocate & Notary

जाहीर सूचना र्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की. श्री गेविंदजी दामजी गडा हे न्यु शांतीनगर को-ऑपरेटिव हौसिंग सोसायटी लि., सेक्टर ५, शांतीनगर, मिरा रो (पूर्व), ठाणे-४०११०७ या सोसायटीचे सदस्य आहे भाणि फ्लॅट क्र.१०३/ए-५, न्यु शांतीनगर को-ऑपरेटिव हौसिंग सोसायटी लि सेक्टर ५ शांतीनगर मिरा रोड (पूर्व), ठाणेबाबत संबंधित सोसायटीद्वारा वितरीत भागप्रमाण .०७ अंतर्गत वितरीत अनुक्रमांक ०३१ ते ०३५ असलेत पूर्णपणे भरणा केलेले शेअर्सचे धारक आहेत, यांच -गताही वारसदार न करता २२.०८.२०२३ रोजी निध झाले, त्यांच्या परचात १) श्रीमती जया गोविंदजी गड (पत्नी), २) श्रीमती डिम्पल राजेश सोनी (विवाही लगी) व ३) श्रीमती अंजना महेश चंद्रा (विवाही रुलगी) व ४) श्रीमती मोनिका हिमांशु गाला (विवाहीत मुलगी) दे मयताचे वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी आहेत माझे अशील १) श्रीमती जया गोविंदजी गडा, २) श्रीमर्त डिम्पल राजेश सोनी, ३) श्रीमती अंजना महेश चंद्रा व ४ श्रीमती मोनिका हिमांशु गाला हे वारसदार असून अन कायदेशीर वारसदारांच्या नोंद मुक्तता करारनामा अंतर्ग भनुमतीने एमसीएस ॲक्ट १९६० अंतर्गत आवश्यक प्रमाणे सर्व आवश्यक प्रक्रिया पुर्ण करून संबंधित सोसायटीच्या नोंदीमध्ये त्यांच्या नावे सदर फ्लॅटस् व शेअ रस्तांतरीत करण्यासाठी अर्ज केला आहे. माझे अशील १ श्रीमती जया गोविंदजी गडा, २) श्रीमती डिम्पल राजेश सोनी, ३) श्रीमती अंजना महेश चंद्रा व ४) श्रीमती मोनिक हिमांश गाला यांना माझ्या अशिलाच्या नावे सदर फ्लॅट व शेअर्स हस्तांतर करण्याची इच्छा आहे आणि खाली स्वाक्षरीकर्ता माझे अशिलाच्या वतीने याद्वारे सदर फ्लॅ विक्रीबाबत दावेदार/आक्षेपकर्ता किंवा कायदेशी गरसदारांकडून दावा किंवा आक्षेप तसेच जर कोणा व्यक्तीस गरसाहक, अधिकार, विक्री, बक्षीस, मुक्तता किंवा तारण वरुपात काही आक्षेप किंवा दावा, मागणी असल्या त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे योग्य पुराव्यांसह सद सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसांत** कळवावे. विहित हालावधी समाप्तीनंतर कोणताही दावा विचारात घेतल गणार नाही आणि माझे अशील त्यांच्या इच्छेने सद फ्लॅट/शेअर्सवर व्यवहार करण्यास मुक्त असतील क्कील इस्तियाक दोस्त खान (नटबोल्टवाला), १ तला, जनता नट बोल्ट, नारायण नगर, यु.बी.आय. समो ल.बी.एस. मार्ग, घाटकोपर (प.), मुंबई-८६.

काढून सामान्य नागरिकांची भीती शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूर करावी, असे संघर्ष समितीच्या यांची भेट घेऊन सांगितले.



नोंदणीकृत कार्यालय: १२०, एस व्ही रोड, रिपोर्टर्स बंगला, शॉपर्स स्टॉपच्याजवळ, बाटा समोर तळमजला, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८

कॉर्पोरेट कार्यालय: ३०३-३०४, ३रा मजला, विपुल अगोरा मॉल, एम.जी. रोड, सेक्टर २८, गुरुग्राम, हरियाणा-१२२००२ दूरध्वनी:९१-८७५०१३१३१४, विबसाईट:www.intellivatecapitalventures.in, ई-मेल:amfinecompliance@gmail.com

टपाल मतदानाची सूचना

इनटेलीव्हेट कॅपिटल व्हेन्चर्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांना कंपनी कायदा. २०१३ (अधिनियम) च्या कलम १० । कलम ११० नुसार कंपनीच्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ वेळोवेळी सुधारित केल्यानुसार नियम २० व २(नियम) सहवाचिता सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता वेनियम, २०१५ चे नियमन ४४ (सूची विनियम), भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारा वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रम एसएस-२) आणि आणि कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाने (एमसीए) विहित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सर्वसाधारण सभ नायोजित करणे/पोस्टल बॅलेट प्रक्रिया ई-मतदानाद्वारे सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, क्र.१७ 020 दिनांक १३ एप्रिल, 2020 आणि नवीनतम २५ सप्टेंबर 2023 रोजीचे सामान्य परिपत्रक क्र.९/२0२३ (एमसी रिपत्रके) आणि इतर कोणतेही परिपत्रक कायदा, नियम आणि विनियम (त्यातील कोणतेही वैधानिक फेरफार किंव र्नअधिनियम (त्यांचे) समावेश, सध्या अंमलात असलेल्या आणि वेळोवेळी सुधारित केल्यानुसार), ज्यासाठी या सूचनेमध्ये <mark>मूद केलेला विशेष ठराव प्रस्तावित आहे केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून</mark> मतदान करून पोस्टल मतपत्रिकेद्वारे पास करण्यासार्ठ कंपनीच्या सदस्यांनी विचार विमर्ष करण्यासाठी होणार आहे.

ठराव क्र. तपशील

१.	कंपनीचे नाव बदलण्यास मान्यता देणे व कंपनीचे आर्टिकल ऑफ असोसिएशन व मेमोरंडम ऑफ असोसिएश
	बदलणे.
२.	कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून श्री. सौरभ गुप्ता (डीआयएन:०७२०३७६) यांच्या नियुक्तीस विचार करणे

व मान्यता देणे कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून श्री. रितेश कालरा (डीआयएन:०७३८७८३१) यांच्या नियुक्तीस विचार करणे व मान्यता देणे

मसीएच्या परिपत्रकांचे पालन करून, कंपनीने ०४ **मार्च, २०२४** रोजी केवळ इलेक्टॉनिक पद्धतीने पोस्टल बॅलेट नोटीस पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे, ज्यांची नावे सदस्यांच्या नोंदणीमध्ये/ यादीमध्ये होती. **शुक्रवार, ०१ मार्च, २०२४** रोजी (कट-ऑफ तारीख) आणि ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकत आहेत त्यानसार. अनक्रमे कंपनी/ डिपॉझिटरीजद्वारे राखलेले फायदेशीर मालक. पोस्टल बॅलट नोटीस कंपनीच्या वेबसाइट www.intellivatecapitalventures.in वर, स्टॉक एक्स्चेंजच्या संकेतस्थळांवर म्हणजेच बीएसईच्या www.bseindia.com वर आणि सीडीएसएलच्या www.evotingindia.com वर उपलब्ध आहे.

ज्या सदस्यांची नावे सभासदांच्या नोंदणीवर/ लाभार्थी मालकांच्या यादीवर कट-ऑफ तारखेनसार दिसली आहेत. ते पोस्टल बॅलेट नोटिसमध्ये नमूद केल्यानुसार ठरावांवर मत देण्यास पात्र आहेत. सदस्यांच्या मतदानाच्या अधिकारांची गणना कट ऑफ तारखेला त्यांच्याकडे असलेल्या पेड-अप इक्रिटी शेअर्सच्या प्रमाणात केली जाईल. कट ऑफ तारखेनुसार सदस्य नसलेली व्यक्ती केवळ माहितीच्या उद्देशाने पोस्टल बॅलेट नोटीस हाताळेल.

रमसीएच्या परिपत्रकांचे पालन करून, कंपनीने आपल्या सदस्यांना फक्त रिमोट ई–व्होटिंग सुविधा प्रदान केली आहे, ज्यामुळे त्यांना प्रत्यक्ष पोस्टल बॅलेट फॉर्म सबमिट करण्याऐवजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देता येईल. सदस्यांच्या संमती किंवा असहमतीचा संवाद दूरस्थ मतदानाद्वारेच होईल. प्रणाली या उद्देशासाठी, कंपनीने रिमोट ई-व्होटिंगची सुविधा देण्यासाठी भीडीएसएल सोबत करार केला आहे जेणेकरून सदस्यांना त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देता येईल.

रूरस्थ ई-मतदानासाठी तपशीलवार प्रक्रिया आणि सूचना पोस्टल बॅलेट नोटिसमध्ये नमूद केल्या आहेत. रिमोट ई-मतदान . गंगळवार, ५ मार्च, २०२४ रोजी स.०९.००वा. (भाप्रवे) सुरू होईल आणि बुंधवार, ३ एप्रिल, २०२४ रोजी **सायं.०५.००वा. (भाप्रवे)** संपेल. उपरोक्त मतदानाचा कालावधी संपल्यानंतर सीडीएसएलद्वारे मतदानासाठी दरस्थ सविधा अक्षम केली जाईल

मेसर्स ––एएएसके ॲण्ड असोसिएट्स, एलएलपी, कंपनी सचिवांची पोस्टल मतपत्रिकेसाठी छाननीकर्ता म्हण् **फरण्यात आली आ**हे.

पोस्टल बॅलेटचा निकाल मतदानाच्या शेवटच्या तारखेपासन दोन कामकाजाच्या दिवसांत जाहीर केला जाईल आणि नोंदणीकत कार्यालयात आणि कॉर्पोरेट कार्यालयात एकांच वेळी नोटिस बोर्डवर प्रदर्शित केला जाईल. निकाल वेबसाइटवर देखील अपलोड केले जातील आणि बीएसईला देखील सूचित केले जातील.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाशी संबंधित कोणत्याही शंका/तक्रारींच्या बाबतीत, आपण **श्री. राकेश दळ** त्र्यवस्थापक, (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन गफतलाल मिल कंपाउंड्स, एन एम जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई-४०००१३ यांच्याशी संपर्क साधू शव <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> वर ईमेल पाठवा किंवा टोल फ्री क्रमांक १८०० २२ ५५ ३३

पोस्टल बॅलेट नोटिसशी संबंधित कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत किंवा ज्या सदस्याचे नाव सदस्यांच्या नोंदणीमध्ये मालकांच्या यादीमध्ये कट-ऑफ तारखेला दिसत असेल, त्याला पोस्टल बॅलेट नोटीस प्राप्त झाली नाही, त <u>www.intellivatecapitalventures.in</u> वर लिहू शकते.

DOCUMENTS.

PUBLIC NOTICE hare certificate (Folio No. V10030) c



400 076 Details of lost shares: 1. Certificate no. 2044663 Dist No - 11457772 to 11457871) 100 shares 2. Certificate no. 2044663 Dist No. 122890130 to 122890229) 100 shares 3 Certificate no 2044663 Dist No. 135396158 to 135396177) 20 shares 4. Certificate no. 2072987 Dist. No. 139966090 to 139966309) 220 shares

liranandani Gardens, Powai, Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Share certificate No.28, for 05 (five) ordinary shares bearing Distinctive Nos. from 136 to 140 of Anmol Co-op Housing Society Ltd situated at 89, Sakharam Keer Rd, Mahim, Mumbai- 400016 in the name of Shri. Mahesh Narayan Kulkarni and Smt. Kamal Narayan Kulkarni has been reported lost/ misplaced and an application has been made by them to the society for issue of duplicate share certificate. The society hereby invites claims of objections (in writing) for issuance of duplicate share certificate within the period of 14 (fourteen) days from the date publication of this notice. If no claims/ objections are received during this period the society shall be free to issue duplicate share certificate. For & On Behalf of,

Anmol Co-op Housing Soc. Ltd Sd/-(Hon. Secretary) Place: Mumbai

Date: 2/3/2024

HAMIDUNNISSA TO HAMIDUNNISA NUSRAT AASIM ANSARI TO NUSRAT DAHYALAL SURATWALA TO DAYABHAI NASEEMA ARSHAD KHAN TO

NBDUL HAMEED SIDDIQUI AS PER KHATOON ASIM ANSARI AS PER THE DAYARAM TAILOR AS PER NASEEMA ARSHAD AHMED KHAN AS

KHAN, VIDE MAHARASHTRA GAZETTE DOCUMENTS

DOCUMENTS

अक्रिया आणि सूचना पास्टल बलेट नोटिसमध्य नमूद केल्या आहेत. रिमाट इं–मतदान स.०९.००वा. (भाग्रवे) सुरू होईल आणि बुधवार, ३ एप्रिल, २०२४ रोजी उपरोक्त मतदानाचा कालावधी संपल्यानंतर सीडीएसएलद्वारे मतदानासाठी दूस्थ ई–मतदान	CHANGE OF NAME I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH ABDUL NASEER TO	I HAVE CHANGED MY NAME FROM PARVIN JAFFAR SAYYED TO SHAMA PARVEEN JAFAR SAYYAD AS PER DOCUMENT.
ट्स, एलएलपी, कंपनी सचिवांची पोस्टल मतपत्रिकेसाठी छाननीकर्ता म्हणून नियुक्ती	ABDUL NASIR ABDUL QADIR SHAIKH AS PER DOCUMENT.	I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH FIRDOS BANO AKBAR
शेवटच्या तारखेपासून दोन कामकाजाच्या दिवसांत जाहीर केला जाईल आणि कंपनीच्या रेट कार्यालयात एकाच वेळी नोटिस बोर्डवर प्रदर्शित केला जाईल. निकाल कंपनीच्या	I HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL RASHID ABDUL NASEER	To Firdos Salim Shaikh As Per document.
ातील आणि बीएसईला देखील सूचित केले जातील. संबंधित कोणत्याही शंका/तक्रारींच्या बाबतीत, आपण श्री. राकेश दळवी, वरिष्ठ	SHAIKH TO ABDUL RASHID ABDUL NASIR SHAIKH AS PER DOCUMENT.	I HAVE CHANGED MY NAME FROM OGADRAM CHAUDHARY TO OGARRAM CHOUDHARY AS PER
डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्यूचरेक्स, जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई-४०००१३ यांच्याशी संपर्क साधू शकता किंवा	I HAVE CHANGED MY NAME FROM GORI IMAM SHAIKH TO	DOCUMENT.
a.com वर ईमेल पाठवा किंवा टोल फ्री क्रमांक १८०० २२ ५५ ३३ वर कॉल	NAFISA KAMAL SOLKAR AS PER DOCUMENT.	I HAVE CHANGED MY NAME FROM MAHAJVEEN MOHAMMAD NAIM TO MHAHZBIN IMRAN KADRI AS
गत्याही प्रश्नांच्या बाबतीत किंवा ज्या सदस्याचे नाव सदस्यांच्या नोंदणीमध्ये/ लाभार्थी	I HAVE CHANGED MY NAME FROM BHAVYANANDINI ADITYAVIKRAM	PER DOCUMENT.
ारखेला दिसत असेल, त्याला पोस्टल बॅलेट नोटीस प्राप्त झाली नाही, त्याला/ ती I <u>res.in</u> वर लिहू शकते. संचालक मंडळाच्या आदेशान्वये इनटेलीव्हेट कॅपिटल व्हेन्चर्स लिमिटेडकरिता	HIRANI ALIAS DHWANII SUMAN TO DHUNI PANDEY AS PER MAHARASHTRA GOVT. GAZZATE NO. M-23330283	I HAVE CHANGED MY NAME FROM INDUBEN BATUKBHAI VYAS TO INDUMATI BATUKBHAI VYAS AS PER DOCUMENT.
सही/- नरेंदर कुमार शर्मा कंपनी सचिव सदस्यत्व क्र.ए३०६७५	I HAVE CHANGED MY NAME FROM WALA UTKARSH PRAFULE TO UTKARSH PRAFFUL VALA AS PER DOCUMENT.	I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD KAIF NISAR KHAN TO MOHAMMAD KAIF NISAR KHAN AS PER DOCUMENT.

CHANGE OF NAME

स्थळ: गरुग्राम

दिनांक: ०४.०३.२०२४

DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM I RAMANDEP / SANA MANDESH DAS I HAVE CHANGED MY NAME FROM I NAEEM AHMAD KHAN, HAVED I HAVE CHANGE NAME FROM HAYRA I HAVE CHANGED MY NAME FROM SUDHA RAVI KAYANADATH TO D/O, GURBACHAN SINGH GILL R/O A BASIR AMIN KHAN TO BASHEER CHANGED MY NAME FROM VISHAL ABDUL RASHID KHAN TO HAJRA SHADAB MOHD SIDDIQUE THEBA TO SUDHARMA RAVI KAYANADATH AS 403, GANGOTRI SANGAM CHS, PLOT BASIR AMIN KHAN TO DASILEER GHANGED MI NAME ADDUL RASHID KHAN TO HARR SINGAM CHS, PLOT BASIR AMIN KHAN AS PER GAZETTE NO. VASANT UTTEKAR TO NAEEM AHMAD ABDUL RASHID KHAN AS PER SHADAB AKBAR KHAN AS PER GAZETTE NO. VASANT UTTEKAR TO NAEEM AHMAD ABDUL RASHID KHAN AS PER SHADAB AKBAR KHAN AS PER GAZETTE NO. VASANT UTTEKAR TO NAEEM AHMAD ABDUL RASHID KHAN AS PER SHADAB AKBAR KHAN AS PER GAZETTE NO. VASANT UTTEKAR TO NAEEM AHMAD ABDUL RASHID KHAN AS PER SHADAB AKBAR KHAN AS PER GAZETTE NO. VASANT UTTEKAR TO NAEEM AHMAD ABDUL RASHID KHAN AS PER SHADAB AKBAR KHAN AS PER GAZETTE NO. VASANT UTTEKAR TO NAEEM AHMAD ABDUL RASHID KHAN AS PER SHADAB AKBAR KHAN AS PER GAZETTE NO. VASANT UTTEKAR TO NAEEM AHMAD ABDUL RASHID KHAN AS PER SHADAB AKBAR KHAN AS PER GAZETTE NO. VASANT UTTEKAR TO NAEEM AHMAD ABDUL RASHID KHAN AS PER SHADAB AKBAR KHAN AS PER GAZETTE NO. VASANT UTTEKAR TO NAEEM AHMAD ABDUL RASHID KHAN AS PER SHADAB AKBAR KHAN AS PER GAZETTE NO. VASANT UTTEKAR TO NAEEM AHMAD ABDUL RASHID KHAN AS PER SHADAB AKBAR KHAN AS PER GAZETTE NO. VASANT UTTEKAR TO NAEEM AHMAD ABDUL RASHID KHAN AS PER GAZETTE NO. VASANT UTTEKAR TO NAEEM AHMAD ABDUL RASHID KHAN AS PER GAZETTE NO. VASANT UTTEKAR TO NAEEM AHMAD ABDUL RASHID KHAN AS PER GAZETTE NO. VASANT UTTEKAR TO NAEEM AHMAD ABDUL RASHID KHAN AS PER GAZETTE NO. VASANT UTTEKAR TO NAEEM AHMAD ABDUL RASHID KHAN AS PER GAZETTE NO. VASANT UTTEKAR TO NAEEM AHMAD ABDUL RASHID KHAN AS PER GAZETTE NO. VASANT UTTEKAR TO NAEEM AHMAD ABDUL RASHID KHAN AS PER GAZETTE NO. VASANT UTTEKAR TO NAEEM AHMAD ABDUL RASHID KHAN AS PER GAZETTE NO. VASANT UTTEKAR TO NAEEM AHMAD ABDUL RASHID KHAN AS PER GAZETTE NO. VASANT UTTEKAR TO NAEEM AHMAD ABDUL RASHID KHAN AS PER GAZETTE NO. VASANT UTTEKAR TO NAEEM AHMAD ABDUL RASHID KHAN ANG PER GAZETTE NO. VASANT UTTEKAR TO NAEEM AHMAD ABDUL RASHID KHAN ANG PER GAZETTE NO. VASANT UTTEKAR TO NAE NO-89, SECTOR-23, SEAWOODS EAST M-2168477 I HAVE CHANGED MY NAME FROM MVI MUMBAI-400706 HAVE CHANGED M-2168477 ANUGRAH PRASAD SHIVLOCHANRAM MY NAME TO RAMANDEEP KAUR GILL I HAVE CHANGED MY OLD NAME: REGN NO M-23337994

- (M-23329243) DATED 29 FEBRUARY FARHAN SHAFI SHAIKH TO GAZETTE NO. M-23334960

TO 6 MARCH 2024

KISHOR JANARDAN GAVAD TO KISHOR I TAUSIF PATEL (FATHER) HAVE TO NEW NAME: ABDUL HANNAN SHABNAM HANIF VADHRIYA TO IANARDAN GAWAD AS PER CHANGED MY DALIGHTERS NAME CHI AM MOHAMMED KHAN AS DED SHARNAM HANIE VADHADIYA AS DED I HAVE CHANGE NAME EDON

ANUGRAH PRASAD SHIVLOCHANRAM UN NAME TO NAME TO NAME TO NAME TO AUTOLE AND BEGUM ABDUL I HAVE CHANGED MY NAME FROM RAHEED KHAN TO ABDUL DATED : 29T TO ANUGRAH SHIVLOCHAN PRASAD AS. AZGAR UNNISA BEGUM ABDUL I HAVE CHANGED MY NAME FROM RAHEED KHAN TO ABDUL RAHID AS PER MAHARASHTRA GAZETTE NO I HAVE CHANGED MY NAME FROM BEGUM ABDUL HANNAN KHAN AS PER GHAWTE TO HUMERA MOHAMMED KHAN AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM BEGUM ABDUL HANNAN KHAN AS PER GHAWTE TO HUMERA MOHAMMED HANNAN SHAEL SHALKH TO ADDIT TO ANTIGOTION OF THE PROVIDENCE OF THE P

MOHAMMED FARHAN SHAFI SHAIKH AS DED CAZETTE NO. M 2308062 HAVE CHANGED MY OLD NAME: NO. M-23332785

I HAVE CHANGED MY NAME FROM AS PER GAZETTE NO. M-23298062 ABDUL H GULAM MOHAMMED KHAN I HAVE CHANGED MY NAME FROM AS PER DOCUMENTS

SUFIYAN GHAVTE AS PER GAZZETTE I HAVE CHANGE NAME FROM SHAMIM ARHAM RASHID AHMED TO ARHAM BANO ABDUL GANI / SHAMIMBANU RASHEED AHMED AS PER GAZETTE NUMBER (M - 22186018) MA DATED · 22ND JANUARY TO 28T

HAVE CHANGE NAME FROM ABDUL DATED : 29TH FEBRUARY TO 6TH

PER DOCUMENTS

MAHARASHTRA GOVERNMENT

GAZETTE NUMBER (M - 23331767)

I HAVE CHANGED MY NAME FROM

दिनांक: ०५.०३.२०२४

सावजानक सूचना

एलटीआयएम आणि शॉप फॉर चेंज फेअर ट्रेड, कोशेर क्लायमेट इंडिया प्रा. लि. च्या सहकार्याने, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी "कृषी-वनीकरण प्रकल्प" वर सेवा पुरवत आहे.

महाराष्ट्र राज्यातील "भारतातील एलटीआयएम द्वारे शाश्वत कृषी वनीकरण उपक्रम" हा प्रकल्प वनीकरण आणि पुनर्वनीकरण क्रियाकलापांच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. विविध वृक्ष प्रजातींची लागवड कार्बन उत्सर्जन कमी करून, मातीचे आरोग्य सुधारून आणि हवामानातील आव्हानांविरुद्ध लवचिकता वाढवून कार्बन उत्सर्जनात महत्त्वपूर्ण योगदान देते. त्याच बरोबर, हा प्रकल्प स्थानिक समुदायांना शाश्वत उपजीविका प्रदान करून, कृषी, वनीकरण आणि पर्यावरण संवर्धन यांच्यातील सहजीवन संबंध वाढवून विविध शाश्वत विकास लक्ष्यांमध्ये योगदान देऊन सक्षम करतो.

लटीआयएम. शॉप फॉर चेंज फेअर टेड आणि कोशर हा प्रकल्प हाती घेत आहे ज्याची नोंदणी केली जाईल आणि कार्बन क्रेडिटसाठी प्रमाणित कार्बन स्टॅंडर्ड (व्हीसीएस) द्वारे प्रमाणपत्र दिले जाईल. या संदर्भात, प्रकल्प समन्वयक लोकांची मते जाणून घेण्यासाठी किंवा कार्यक्रमाच्या सामाजिक आणि पर्यावरणीय परिणामांवरील सूचना ऐकण्यासाठे ११ मार्च, २०२४ रोजी भरसटमेट समाज मंदिर, जव्हार तालुका, पालघर जिल्हा येथे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत भागधारकांची सल्लामसलत (सार्वजनिक बैठक) आयोजित करत आहेत. या बैठकीला सर्व संबंधित व्यक्तींना किंवा समाजाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रकल्प क्रियाकलापांवरील कोणत्याही पुढील स्पष्टीकरणासाठी, कृपया खालील तपशीलांवर आमच्या प्रतिनिधीशी संपर्क साधा. हे देखील लक्षात घेतले पाहिजे की जे लोक या बैठकीला वैयक्तिकरित्या उपस्थित राहू शकत नाहीत ते त्यांच्या समस्या खालील ईमेल आयडीवर पाठवू शकतात.

संपर्काची माहिती: नाव: पिनाक पवार	
संस्था: शॉप फॉर चेंज फेअर ट्रेड फोन: +९१-९१६८४२१००४	
ई-मेल: <u>info@shopforchange.ngo</u>	

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. रामनारायण चटोपाध्याय आणि श्रीमती मंदिरा चॅटर्जी हे सदर फ्लॅट क्र.१६०४,, १६वा मजला, बी विंग, डीएलएच ऑर्चिड, अपना घर युनिट नं.१३ को.हौ.सो.लि., १ली क्रॉस लेन, स्वामी समर्थ नगर, लोखंडवाला, अंधेरी (पश्मि), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र, भारत (यापुढे **सदर फ्लॅट** म्हणून संदर्भ) येथील जागेचे विद्यमान एकमेव मालक आहेत.

आता माझ्या अशिलांनी असे घोषित केले आहे की, त्यांच्याकडून जुने **फलॅट क्र.२०६, २रा** मजला, बी विंग, इमारत क्र.३९, शिवम म्हणून ज्ञात इमारत, अपना घर युनिट नं.१३ को.हौ.सो.लि., १ली क्रॉस लेन, स्वामी समर्थ नगर, लोखंडवाला, अंधेरौँ (पश्मि), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र, भारत (यापुढे सदर जुने फ्लॅट म्हणून संदर्भ) (सदर फ्लॅटचे पुर्नविकासापुर्वी) या जागेचे मूळ दस्तावेज/करारनामा हरवले आहेत.

आता माझ्या अशिलांनी खालील दस्तावेज/करारनामा हरविल्याचे ऑनलाईन तक्रार केली आहे: अ) समर्थ डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, बिल्डर्स, एक भाग आणि श्री. जोदाह सोलोमन व कुमारी रुबी सोलोमन, खरेदीदार, अन्य भाग यांनी यांच्या दरम्यान मुळ अ-नोंदणीकृत करारनामामार्फत सदर जुने फ्लॅट अर्थात फ्लॅट क्र.२०६, २रा मजला, बी विंग, इमारत **क्र.३९, शिवम, अपना घर युनिट नं.१३ को.हौ.सो.लि.** ही जागा खरेदी केली.

ब) श्री. जोदाह सोलोमन व कुमारी रुबी सोलोमन, एक भाग यांनी सदर फ्लॅट डॉ. **रामनारायण चतोपाध्याय व श्रीमती मंदिरा चॅटर्जी** यांच्याकडे दिनांक २८ नोव्हेंबर, १९९१ रोजीच्या मुळ अ-नोंदणीकृत करारनामा मार्फत विक्री केले.

विद्यमान मालकांनी अनुक्रमांक अ) व ब) मधील दस्तावेज हरविलेबाबत ओशिवरा पोलीस ठाणे, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३ येथे दिनांक ४ मार्च, २०२४ रोजी लापता तक्रार क्र.२८९७७–२०२४ हरविल्याची तक्रार नोंद केली.

आता, या फ्लॅटवर किंवा त्याच्या कोणत्याही भागावर विक्री, भेटवस्तू, भाडेपट्टा, धारणाधिकार, शुल्क, ट्रस्ट, गहाणखत, देखभाल, सुखसोयी किंवा इतर कोणत्याही मार्गाने कोणताही हक, . शीर्षक स्वारस्य, दावा आणि मागणी असलेल्या सर्व व्यक्ती आणि/किंवा मालकाच्या विरुद्ध याद्वारे मूळ कागदपत्रांसह अधोस्वाक्षरीदारास लेखी कळवणे आवश्यक आहे. त्यांचे कार्यालय दुकान क्र. १ए एस, तळमजला, लक्ष्मण झुला कोहौसो लिमिटेड, जे.पी. रोड समोर, आत, जर अयशस्वी झाल्यास, अशा व्यक्तींचे दावे इत्यादींचा विचार केला जाईल की ते माफ केले गेले आहेत आणि/किंवा सोडून दिले आहेत आणि मालक आणि माझे अशिल यांच्यातील व्यवहार पूर्ण केला जाईल.

	सह।/-
	जवल जे. शाह
दिनांक: ०५ मार्च, २०२४	बी.कॉम., एलएल.बी.
ठिकाण: मुंबई	नोंदणी क्र.एमएएच/८९८/ <mark>२०२०</mark>

		CHANGED MY DAUGHTERS NAME FROM AMAIRA TAUSIF PATEL TO		LATEST DOCUMENTS PAN CARD AND	I HAVE CHANGE NAME FROM FATMA ANSARI TO FATMA KHAN AS PER	DATED : 22ND JANUARY TO 28TH JANUARY 2023
,	23334768) DATED 29 FEBRUARY TO 6 MARCH 2024	AAYAT TAUSIF PATEL AS PER GAZETTE NUMBER M-23331183	I SHAIKH MOHAMMED WAHID	AADHAR CARD.	DOCUMENTS	I HAVE CHANGED MY NAME FROM ALI
प			MUKHTAR HAVE CHANGED MY NAME TO MOHAMMED WAHID MUKHTAR	I HAVE CHANGED MY NAME FROM HANIF VADHRIYA TO HANIF MAJID	I HAVE CHANGE NAME FROM JAGAT SINGH TO JAGAT SINGH CHADANA AS	SHOAIB KODIA TO ALI SHOEB KODIA AS PER MAHARASHTRA GAZETTE NO
त	E-1. ROSEMARY, GAURIPADA	MOBIN AHMED SHAIKH SIDDIQUE TO	AHMED SHAIKH VIDE MAHRASHTRA	VADHARIYA AS PER LATEST	PER DOCUMENTS	(M-23330624)
7	ROAD, YOGIDHAM, KALYAN WEST, THANE-421301 HAVE CHANGED MY			DOCUMENTS PAN CARD AND AADHAR CARD.		I HAVE CHANGE MY NAME FROM
	MINOR DAUGHTER'S NAME FROM		I HAVE CHANGED MY NAME FROM PRAVEEN KUMAR NEERATI TO	I HAVE CHANGED MY NAME FROM	QAYOUM KHAN TO QAYYUM KHAN AS	MUJAWAR AS PER DOCUMENTS.
ft	VIDHI VIJAYKUMAR SACHDEO TO VIDHI VIJAY SACHDEO.	SHAMIM AHMED SHAIK SIDDIOLIE TO	PRAVEEN KUMAR NATHANIL NEERATI		L HAVE CHANGED MY NAME FROM	I HAVE CHANGED MY NAME FROM
n गे	I BABURAO ANKUSH GUTHE S/O,	SHAMIM AHMED SHAIKH AS PER THE DOCUMENTS	I. SYEDA ANEES IRFANA, SYEDA	SIDDIOLE AS DED DOCUMENT		
r,	ANKUSH LAXMAN GUTHE R/O A/P-		ANEES N JALILL SAYEDA ANEES		RAMASWAMI NAINAR RAMAR AS PER GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE	ISMAIL AS PER DOCUMENTS
त П	SHINGORI, TAL-SHEVGAON, DIST- AHMEDNAGAR, 414502 HAVE	ZARINA SHAMIM AHMED SIDDIQUE TO	NAUSHAD JALILI, SYEDA ANEES IRFANA NAUSHAD JALILI, SYEDA	BUSHRA BANU TO BUSHRA IMTIYAZ	NO.(M-23330998).	I, PURIFICACAO COUTINHO HAVE
	CHANGED MY NAME TO VINAYAK ANKUSH GUTHE.	ZARINA SHAMIM AHMED SHAIKH AS	ANEES AND SYEDA AND IRFANA HAVE	23339361	I HAVE CHANGED MY NAME FROM	CHANGED MY NAME TO PURIFICATION
п	ANKUSH GUTHE.	I SVED ALLABBAS RIZVI HAVE	CHANGED MY NAME TO SYEDA ANEES NAUSHAD JALILI AS PER		SYED SHAKIR ALI TO SAKIR ALI SAYYED AS PER LATEST DOCUMENTS	
	I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMAD SHAMSHER SIDDIQUI TO	CHANGED MY NAME TO SAYED ALI	AFFIDAVIT DATED :-20/02/2024	AYAAN SIDDIQUIE TO AYAAN ALI		LHAVE CHANGED MY NAME FROM
	MOHD SHAMSHER SIDDIQUI AS PER	ABBAS RIZVI AS PER DOCUMENTS.	I MOHAMMED MUSTAQ MOHAMMED	NO M-23330542	NAMA AUMED CUARTE CUARTE TO	BHARATI GOVIND KALYANI TO
		I HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL JABBAR ABUBAKAR TO ABDUL	SAVED MUSHTAO OADDI AS DED	I HAVE CHANGE NAME FROM	NAIM AHMED SHAKIL AHMED SHAIKH	MAHARASHTRA GAZETTE NO (M-
	OLD NAME SHAILEJA NAMBIAR TO NEW NAME SHALEJA PRAKASH	JABBAR SHAIKH AS PER GAZETTE	DOCUMENTS		I HAVE CHANGED MY NAME FROM	19167585)
			I OTADANA GATED NOTANED	DOCUMENTS	CHETTY JUSTINA ANTHONY TO	I HAVE CHANGED MY NAME FROM
-	I HAVE CHANGED MY NAME FROM	I HAVE CHANGED MY NAME FROM SEVERINE FAUSTINE SEQUEIRA (OLD	NAME TO SHABANA MOHAMMED		JUSTINA JAMAJITAR SHETTTAS PER	KANTA MANGALJI VINJUDA TO KANTA NARESH MARU AS PER DOCUMENTS
n A	ASLAM BASIR KHAN TO ASLAM BASHEER KHAN AS PER GAZETTE NO.	NAME) TO LEELA FAUSTINE	MUSTAQ AS PER DOCUMENTS	PER GAZETTE NUMBER (M-23337449)	I HAVE CHANGED MY NAME FROM	I HAVE CHANGED MY NAME FROM
ī,	M-2171398	SEQUEIRA (NEW NAME) AS PER DOCUMENTS.			DHARMESH BIHARILAL SAME IA TO	VEDANT RUSHABH SHAH TO VEDANT
त	I HAVE CHANGED MY NAME FROM		QADRI HAVE CHANGED MY NAME TO SAYED MUSHTAQ QADRI AS PER	HEMANIKUMAR GAJANAN PAHL TO	DHARMESH SAMEJA AS PER GOVI. OF	RUSAB SHAH AS PER DOCUMENTS
	PATAN ALIAS KHAN SARDAR TO SARDAR KHAN AS PER MY RECORDS	SABHAH PARVEEN TO SHAIK SABA	DOCUMENTS	DOCUMENTS	MAHARASHTRA GAZETTE NO.(M-23336888).	HEENA RIDMAL BHANDARI TO HEENA
3	FOR FUTURE PURPOSE	PARVEEN AS PER AFFIDAVIT DATED	I HAVE CHANGED MY NAME FROM FATIMA ABDUL RASHID PEERA TO	I HAVE CHANGE NAME FROM ZAKIR	THAVE CHANGED MY NAME FROM	RUSAB SHAH AS PER DOCUMENTS
,	I HAVE CHANGED MY NAME FROM		FATIMABIBI ABDUL RASHID PEERA	HUSAIN/JAKIR HUSSAIN TO ZAKIR	SHAIKH SHAMOVAIL NADIM TO SHAMOVAIL NADEEM SHAIKH AS PER	I HAVE CHANGED MY NAME FROM
चे	PATAN ALIAS KHAN BARKATH BE NAWAZ TO BARKATH BE NAWAZ KHAN	AAKARTI ASHOK BHANSALI TO	AS PER THE GAZETTE.		DOCUMENTO	HARANMARE TO MOHD KAJAMIYA
.	AS PER MY RECORDS FOR FUTURE	AYUSHI ASHOK BHANSALI AS PER DOCUMENT.	I HAVE CHANGED MY NAME FROM KETANKUMAR PREMJI NISHAR TO	FARHEEN TO SAMIUNNISHA ZAKIR	I HAVE CHANGED MY NAME FROM	SHAIKH AS PER MAHARASHTRA GAZETTE NO. A-2332848.
व	PURPOSE	I HAVE CHANGED MY NAME FROM	KETAN PREMILNISHAR AS PER THE	HUSSAIN KHAN AS PER DOCUMENTS	HASMITA AMBALAL PATEL TO HASMITA BHARAT DUBARIYA AS PER	
त	I HAVE CHANGED MY NAME FROM PATAN ALIAS KHAN NAWAZ TO NAWAZ	KAGZI RIZWAN MOHD ASLAM TO		MOHAMMED FAROOQUE AMIN TO	DOCUMENTS.	MOHAMAD KHAJA MOHAMAD MIYA
त	KHAN AS PER MY RECORDS FOR	RIZWAN ASLAM KAGZI AS PER DOCUMENTS	GITA KETANKUMAR NISHAR TO GEETA	FAROOQUE AMIN TANWAR AS PER	I HAVE CHANGED MY NAME FROM	HARANMARE TO KHAJAMIYA PATHAN AS PER MAHARASHTRA GAZETTE NO.
f.	FUTURE PURPOSE	I HAVE CHANGED MY NAME FROM	KETAN NISHAR AS PER THE	DOCOMENTS	DERRICK DIAS TO DERRICK JOHN	A-2332869.
१	I HAVE CHANGE MY NAME FROM UMA RAMAKRISHNAN TO UMA	NAZIYA MOHAMMED IMRAN FARIOQUI		I HAVE CHANGE NAME FROM KHAN MOHD ZAID ALI TO MOHAMMED ZAID		I HAVE CHANGED MY NAME FROM
	RAMAKRISHNAN IYER AS PER	TO NAZIYA BANO MOHAMMED IMRAN FARIOQUI AS PER DOCUMENTS	TEHREEM ANSARI TO TEHREEM	MOHAMMED ALI KHAN AS PER	I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED BILAL NADKAR TO BILAL	SAJEDABEGAM MAHAMAD KHAJA HARANMARE TO SAJEDA BEGUM
स	AFFIDAVIT DATED 22 FEB. 2024	I HAVE CHANGED MY NAME FROM	SARFARAZ AHMED KHAN AS PER THE		MUNAF NADKAR AS PER DOCUMENTS	MOHD KHAJAMIYA SHAIKH AS PER
	I HAVE CHANGE MY NAME FROM RAMESH RAMAKRISHNAN TO	MOHAMMAD AMIR ARDIIL HAMID		NADAVAN NADOALE TO CUNITA	I HAVE CHANGED MY NAME FROM	MAHARASHIRA GAZEIIE NO. A- 2332874.
τ,		SIDDIQUI IO MOHAMMAD AMIR	PURVANG KETANKUMAR NISHAR TO PURVANG KETAN NISHAR AS PER THE	LAXMIKANI BHADSALE AS PER	MRUDULA SUNDARARAJAN IYER TO MRIDULA SUNDARARAJAN IYER AS	I HAVE CHANGED MY NAME FROM
,	PER AFFIDAVIT DATED 22 FEB. 2024 I SIYA MANDESH DAS D/O, MANDESH		DOCUMENTS		PER DOCUMENTS	SAJEDABEGAM MAHAMAD KHAJA
द्ध य			I HAVE CHANGED MY NAME FROM	LAXMIKANT VAMAN BHADASALE TO	I MR.SAKIB WASIF KHAN I HAVE	PARANMARE TO SAJEDA KHAJAMIYA PATHAN AS PER MAHARASHTRA
,	CHS, PLOT NO-89, SECTOR-23, SEAWOODS EAST NAVI MUMBAI-	SUMAYYA SUMBUL ABDUL HAMID SIDDIQUI AS PER DOCUMENTS	JIGNA KETANKUMAR ZAVERI TO JIGNA KETAN ZAVERI AS PER THE	LAXMIKANT WAMAN BHADSALE AS PER DOCUMENTS	01/05/1984 TO 14/08/1988	GAZETTE NO. A-2332797.
Π	AND THE OLIVER AND FRANK NAME TO	LILAVE OUTANOED MY NAME EDOM	DOCUMENTS			I, JEESHAN ABDUL KALAM
क ल	SIYA KAUR GILL DAS.	ABDUL HAMID TO ABDUL HAMEED		BANKAR TO LEBONE MUCH	LAVINATIL DALANI OLIANDUAD TO	CHOUDHARY S/O, ABDUL KALAM CHOUDHARY R/O C/6 JAI HIND NIWAS
	I SURESHA B PARMESHWARA	DOCUMENTS	NUSRAT ANSARI TO NUSRAT KHATOON ASIM ANSARI AS PER THE	MASCARENHAS PAWAR AS PER	PER DOCUMENTS	CHIKKI WALA CHAWL NEAR ANAND
-	POOJARY, HAVED CHANGED MY NAME FROM SURESHA TO SURESHA B		DOCUMENTS		I HAVE CHANGED MY NAME FROM	BABA ASHRAM SAKINAKA MOHILI VILLAGE MUMBAI 400072 HAVE
ह	PARMESHWARA POOJARY, VIDE	HAMIDUNNISA TO HAMIDUNNISA	I HAVE CHANGED MY NAME FROM	JYOTIBEN RAJESH BHANUSHALI TO	ABDUL QADAR MEHMOOD SHEKHA TO	CHANGED MY NAME TO JEESHAN
0	MAHARASHTRA GAZETTE REGN NO M- 23336515		AS PER DOCUMENTS		ABDUL QADIR MEHMOOD SHEKHA AS PER DOCUMENTS	AHMED ABDUL KALAM CHOUDHARY FOR ALL PURPOSES.